

इयत्ता
आठवी

वार्षिक नियोजन पत्रक

www.ukguraji.in

Annual Planning

शाळा
Ukguraji
सन 20 ते 20

महिने	विषय	मराठी	हिंदी	इंग्रजी	गणित Mathematics	विज्ञान आणि संज्ञान General Science	इतिहास नागरिकशास्त्र	भूगोल	कार्यानुभव	शारीरिक शिक्षण व आरोग्य
जून	भारत देश मानन (गीत) माझ्या देशावर माझे प्रेम आहे.	हे मातृभूमि! वारिस कौन ?	Unit One Page - 2 to 11	परिमेय व अपरिमेय संख्या. समांतर रेषा व छेदिका. Rational and Irrational numbers. Parallel lines and transversals.	सजीव पृथ्वी व सूर्याचीबांधे वर्गीकरण, आरोग्य व रोग. Living World and Classification of Microbes. Health and Diseases.	इतिहास - इतिहासाची साधने. युरोप आणि भारत.	स्थानिक वेळ व प्रमाण वेळ.	दैनंदिन उपक्रम-वर्ग, शाळा, शालेय परिसर सफाई, सुराभीत वर्ग, शाळा, परिसर, नैमित्तिक स्वरूपाचे उपक्रम - प्राससफाई व श्रमदान यात भाग घेणे.	शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षणाचे ध्येय व उद्दिष्टे विद्यार्थ्यांना समजावून देणे. आरोग्याच्या व्याख्येचे महत्व विशद करणे.	
जुलै	ताखाच्या... कोटीच्या गण्या. नव्या युगाचे गाणे (कविता).	नाखून क्यों बढ़ते हैं ? गॉब - शहर	Unit One Page - 12 to 26	घातांक व घनमूळ. त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यात. Indices and Cube root. Altitudes and Medians of a triangle.	बल व दाब. घाराविद्युत आणि चुंबकत्व. Force and Pressure. Current Electricity and Magnetism.	इतिहास - विदेशि सत्तेचे परिणाम. ना.शास्त्र - संसदीय शासन पद्धतीची ओळख.	पृथ्वीचे अंतरंग.	दैनंदिन उपक्रम-व्यक्तिगत आरोग्य पाहणीपाठोवर-प्राथना, कविता, गद्य उच्चार, सुविचार. नैमित्तिक स्वरूपाचे उपक्रम- शालेय क्रीडांगणाची निगा.	हात व खांदे, तोंड, कमर वाकविणे, किरविणे, वेगवेगळे घातण्याच्या बाबी - 900 मीटर. कबड्डी, जमिनीवरील व्यायाम, पदसंस्नान. वैयक्तिक आरोग्य राखणे.	
ऑगस्ट	सुरांची जादुगिरी. असा रंगारी श्रावण (कविता).	मधुवन. जरा प्यार से बोलना सीख लीजे.	Unit Two Page - 27 to 34	विस्तार सूत्रे. बैजिक रशीचे अडथळ. Expansion formulae. Factorisation of Algebraic expressions.	अणूचे अंतरंग. द्रव्याचे संयोजन. Inside the Atom. Composition of Matter.	इतिहास - 1९५७ चा स्वातंत्र्यलढा. सामाजिक व धार्मिक प्रबोधन.	आर्द्रता व डग. सागरतळरचना.	दैनंदिन उपक्रम-पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. पाहणीपाठोवर-प्राथना, कविता, गद्य उच्चार, सुविचार. नैमित्तिक स्वरूपाचे उपक्रम - ध्वजवंदन. शालेय स्नेहसंमेलन.	बापत्य, तालातील उड्या घेवणे घातण्याच्या बाबी ३०० मीटर. चवईतरील व्यायाम, तिर्यंदासन. पोहोणे परिसर आरोग्य. प्रथमोपचार हातात योग्य बापर परिसर स्वच्छता कार्यक्रमात सहभाग	
सप्टेंबर	अण्णा धारुंकी भेट. धाडसी कॅप्टन - रायिका मेनन.	मेरे रजा साहब. पूर्वा विश्राम.	Unit Two Page - 35 to 44	घनन, चौकोन रचना व चौकोनीय प्रकार. Variation. Quadrilateral - Constructions and Types.	धातू-अधातू प्रदूषण. Metals and Nonmetals. Pollution.	इतिहास - स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. ना.शास्त्र - भारताची संसद.	सागरी प्रवाह. Ukguraji	दैनंदिन उपक्रम-शालेय साहित्याची छपाई. सामाजिक बातम्या, उपदेशपर गोष्टी नाट्य. नैमित्तिक स्वरूपाचे उपक्रम-वृक्ष संवर्धन व वृक्ष संगोपन. कथाकथन.	तालबद्ध सामुदायिक कवायती.लंब-उडी मार्गदर्शन तंत्र. चवईतरील व्यायाम. उल्कादासन. पश्चिमोत्तानासन. हातापायाची तालबद्ध हालचाल. वाढ व विकास	
ऑक्टोबर	विद्याप्रशंसा (कविता) लिओनार्दो दा विंची (स्यूलवाचन)	अनमोल याणी.	Unit Two Page - 45 to 54 Unit Three Page - 55 to 58	सूट व कमिशन. Discount and Commission.	आपत्ती व्यवस्थापन. पेशी व पेशीअंगके. Disaster Management. Cell and Cell Organelles.	इतिहास - असाहकार चळवळ. ना.शास्त्र - केंद्रीय कार्यकारी मंडळ.	भूमी उपयोजन	दैनंदिन उपक्रम-शालेय साहित्याची छपाई. अभियन वडवड गीते. निवेश. नैमित्तिक स्वरूपाचे उपक्रम-वृक्ष संवर्धन व वृक्ष संगोपन. कथाकथन	सामुदायिक कवायती. साधी द्यंदे. मलखांब परित्रा. सलमी, साधी उडी, कमानी उडी, दो हाती उडी, बगली उडी वाढ आणि विकास मुले : मुली	
नोव्हेंबर	स्वामी विवेकानंदांची भारताच्या. गोधडी (कविता).	धरती का अंगण महेक. दो लघुकथाई.	Unit Three Page - 59 to 68	बहुपदीया भागाकार. सांख्यिकी. Division of Polynomials. Statistics.	मानवी शरीर व इंद्रिय संस्था. आम्ल, आस्त्राणी ओळख. Human Body and Organ System. Introduction to Acid and Base.	इतिहास - सविनय कायदेभंग चळवळ. स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम वर्ग.	लोकसंख्या. उद्योग.	दैनंदिन उपक्रम-गणवेशाची निगा व निरीक्षण. सुराभीत वर्ग शाळा, परिसर. नैमित्तिक स्वरूपाचे उपक्रम - आजारी विद्यार्थ्यांची शुश्रूषा करणे.	हॉली बॉल - खेळाचा इतिहास व विकास. कौशल्य. योगासन-शर्यलभासन. पोहोणे. शिकवलेल्या कौशल्याची उजवणी.	
डिसेंबर	पाड्याबचका बहा. फुलपाखरे. आळासी (कविता).	लकडहारा और वन. सोहार्द-सौमनस्य.	Unit Three Page - 69 to 75 Unit Four Page - 76 to 79	एकलक्ष समीकरणे. त्रिकोणाची एकपक्षता. Equations in one variable. Congruence of triangles.	रासायनिक बदल व रासायनिक बंध. उष्णतेचे मानन व परिणाम. Chemical Change and Chemical Bond. Measurement and Effects of Heat	इतिहास - सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. सारतेवा लडा. ना.शास्त्र - भारतातील न्यायव्यवस्था.	नकाशाप्रमाण.	दैनंदिन उपक्रम-आरशाचा वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापर. पाठोवर - प्राथना, नैमित्तिक स्वरूपाचे उपक्रम - वर्ग, बाचनानुसरे चालविणे.	सर्वांगसुंदर व्यायाम. मैदानी उपक्रम - उंच उडी - मार्गदर्शक तंत्रे. कसरतीचे व्यायाम मुलांसाठी - दंड बैठका. अन्न आणि पोषण.	
जानेवारी	बोच आणि धारा. अन्नजाल (कविता). जलदित्री.	खेती से आई तब्दीलियाँ. अंधायुग.	Unit Four Page - 80 to 89	चक्रवाढ व्याज. क्षेत्रफळ. Compound interest. Area.	ध्वनी. प्रकाशाचे परावर्तन. मानवनिर्मित पदार्थ. Sound. Reflection of Light. Man made Materials.	इतिहास - स्वातंत्र्यप्राप्ती. स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्णता. ना.शास्त्र - राज्यशासन.	क्षेत्रभेट.	दैनंदिन उपक्रम-सफाई वर्ग, शाळा, शालेय परिसर. नैमित्तिक स्वरूपाचे उपक्रम - उत्पादक व्यवसायांना व क्षेत्रांना सहली नेणे व भेटी देणे.	शारीरिक बापत्य वाढवणारे व्यायाम प्रकार. गोळभेक. बॅडमिंटन. दंड बैठका मुलांसाठी. कुस्ती. नव्या व्यायाम - लेझीम. हॉकी, क्रिकेट खेळाची माहिती. रोगावर नियंत्रण.	
फेब्रुवारी	मे मायभू (कविता). शब्दकोश (स्यूलवाचन). संतवाणी.	स्वराज्य मेरा जन्मसिद्ध अधिकार है. मेरा विद्रोह. नहीं कुछ इससे बढकर.	Unit Four Page - 90 to 102	पृष्ठफळ व घनफळ. वर्तुळ - जीवा व कंस. Surface area and Volume. Circle:Chord and Arc.	परिसंस्था. ताप्यांची जीवनायामा. Ecosystems. Life Cycle of Stars.	इतिहास - महाराष्ट्र राज्याची निर्मिती. ना.शास्त्र - नोकरशाही.	परिशिष्ट. कृतिपुच्छ.	दैनंदिन उपक्रम-व्यक्तिगत आरोग्य पाहणी. नैमित्तिक स्वरूपाचे उपक्रम - स्वयंशासन पद्धतीने एक दिवस शाळा चालविणे.	सर्वांगसुंदर व्यायाम. मैदानी उपक्रम-भाला फेक. हंड बॉल. कसरत मुलींसाठी. योगासन-पुष्टन मुक्तासन, हलासन. ग्राहक शिक्षण. श्रमदान, मादक द्रव्याचे सेवनाचे दुष्परिणाम	
मार्च	सरव व परिक्षा	सरव व परिक्षा	सरव व परिक्षा	सरव व परिक्षा	सरव व परिक्षा	सरव व परिक्षा	सरव व परिक्षा	दैनंदिन उपक्रम- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. शालेय साहित्याची छपाई. नैमित्तिक स्वरूपाचे उपक्रम	योगासन - प्राणायाम. सूर्यनमस्कार. आरोग्य - प्रथमोपचार, सुरक्षितता. शालेय साहित्याची छपाई. नैमित्तिक स्वरूपाचे उपक्रम	